

### अनमोल विचार

“भूतकाळ बदलला जाऊ शकत नाही, परंतु भविष्य आपल्या हातात आहे.”

### लक्षवेधी

#### भारत- म्यानमार सीमेवर कुपण लावणार, अमित शाह यांची मोठी घोषणा!

**नवी दिल्ली:** केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शनिवारी आसाम दौऱ्यावर होते. यावेळी अमित शाह यांनी म्यानमार सीमेबाबत मोठी घोषणा केली. 'भारतामध्ये म्यानमारच्या सीमेवर कुपण उभारले जाईल, जेणेकरून भारतामध्ये विना अडथळ हाणारा संचार प्रतिबंधित होईल', अशी घोषणा शाह यांनी केली. आसाम पोलीस कमांडोच्या पसिंग आऊट फेडसाठी अमित शाह उपस्थित होते. यावेळी त्यांनी ही घोषणा केली. अमित शाह म्हणाले की, रबांगलादेशला लागून असलेली सीमा सुरक्षित केली जात आहे तशीच भारताची म्यानमारशी असलेली सीमा सुरक्षित केली जाईल. र गेल्या तीन महिन्यांत म्यानमार लष्कराचे सुमारे ६०० सैनिक भारतात दखल झाले आहेत.

#### कारसेवकांवर लाठीचार्ज, सविधानाचे पालन; अखिलेश यादव यांनी स्पष्ट सांगितलं

**नवी दिल्ली:** सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी भाजपवर जोरदार आरोप केले आहेत. ३२ वर्षांपूर्वी अयोध्येत कारसेवकांवर झालेला लाठीचार्ज सविधानाला अनुसरून होताना, जो सविधानाच्या बाजूने आहे त्याचा आदर केला जातो. न्यायालयाच्या निर्णयानंतर मंदिर बांधले जात आहे. मंदिर बांधले तर कोणाला आनंद होणार नाही?, असा सवालही यादव यांनी केला. 'तुम्ही अयोध्येत विमानतळ बांधले, पण तुम्ही संपादित केलेल्या जमिनीच्या ६ पट मोबदला मिळवला, अशी शेतकऱ्यांची मागणी होती, ती मिळाली का? रेल्वे स्थानके नेहमीच बांधली जात आहेत. ही चांगली गोष्ट आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राम मंदिर बांधले जात असल्याचे तुम्ही म्हणालात, ही आनंदाची गोष्ट आहे.

#### रामललाच्या मूर्तीचा रंग का आहे काळा, जाणून घ्या कारण

**नवी दिल्ली:** रामललाची मूर्ती विराजमान झाली असून २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते त्याची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या सोहळ्यासाठी ज्येष्ठ तयारी करण्यात आली असून अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत. २२ जानेवारीला काही सेकंदाचा हा मुहूर्त असणार आहे. राम मंदिरात शुक्रवारीच रामललाची मूर्ती विराजमान झाली. त्यानंतर मूर्तीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. मूर्तीचा फोटो समोर आल्यानंतर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले की, मूर्तीचा रंग काळा का आहे. राम मंदिरात विराजमान रामाची मूर्ती ही काळ्या दगडापासून बनवण्यात आली असून ती बालस्वरूपात आहे. रामललाची मूर्ती एकाच दगडापासून बनवण्यात आली आहे.

#### 'भाजपने देशात सर्व घटकांमध्ये भांडणे लावली'; राहुल गांधीचा गंभीर आरोप

**नवी दिल्ली:** भाजपने जात पंथ आणि धर्माच्या नावावर देशाचे विभाजन केल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. काँग्रेसची 'भारत जोडो न्याय यात्रा' शनिवारी अरुणाचल प्रदेशात दाखल झाल्यानंतर डोईमुख येथील रहिवाशांशी संवाद साधताना त्यांनी आरोप केला की, भाजप लोकांना धर्म आणि भाषेच्या नावावर आपापसात संघर्ष निर्माण करतो, त्यांच्यात भांडणे लावतो. भाजप काही केवळ उद्योगपतींच्या हितासाठी काम करतो. लोकांच्या हितासाठी काम करताना त्यांना खूप त्रास होत असतो असे ते म्हणाले.

#### अयोध्या नगरीला अमेघ किल्ल्याचे स्वरूप, राम मंदिरात जाण्याआधी तीन लेटरची सुरक्षा

**नवी दिल्ली:** अयोध्या नगरीत २२ जानेवारी रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. सोहळा होण्यापूर्वी अभूतपूर्व असा बंदोबस्त तैयार करण्यात आला असून अयोध्या नगरीला एका अमेघ किल्ल्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. मंदिराच्या उदघाटन सोहळ्याच्या दिवशी अयोध्या शहरात प्रवेश करताना शहरातील नागरिकांनाही आपले ओळखपत्र दाखवावे लागणार आहे. मंदिराच्या सुरक्षेसाठी तीन स्तरीय सुरक्षा दल तैयार करण्यात आले आहे. उदघाटन सोहळ्याला हजारांच्या संख्येने नागरिक येणार असून त्यात अतिमहत्वाच्या व्यक्तींचीही समावेश आहे. सुरक्षेत कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी केवळ उत्तर प्रदेश पोलीस दलच नाही तर केंद्रीय सुरक्षा संस्थाही सक्रम आहेत.

#### जागावाटपाचे समीकरण जुळेना; टीएमसी नेत्याने कोविडचे फोटो आरोप

**नवी दिल्ली:** देशात काही दिवसातच लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांची सर्वपक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. विरोधी पक्षांनी एकत्र येत ईडिया आघाडी सुरु केली असून आता जागावाटपाची चर्चा सुरु आहे. तर दुसरीकडे, ईडिया आघाडीमध्ये जागावाटपावरून वाद सुरु असल्याचे बोलले जात आहे. पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी एकला चलो रेच्या धर्तीवर तयारीत व्यस्त आहेत, तर बिहारमध्ये नितीश कुमार पुन्हा एनडीएमध्ये सामील होण्याच्या चर्चा सुरु आहेत. तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते कुणाल घोष यांनी शनिवारी काँग्रेसवर आरोप केले. पश्चिम बंगालमधील सत्ताधारी पक्षासोबत जागावाटपाची चर्चा करावची असेल तर जुन्या पक्षाला राज्यातील 'ग्रांड रिअॅलिटी' स्वीकारावी लागेल.

#### कोरोनावर मात केल्यानंतरही सुटका नाहीच, या समस्यांचा कहरवा लागतय सामना

**नवी दिल्ली:** जगात अनेक देशात संसर्गाचा धोका वाढत आहे. JN.1 या नवीन प्रकारामुळे अनेकांनी त्याचा संसर्ग झाला आहे. कोरोनावर मात केल्यानंतर ही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. कोरोनामुळे आपले फुफ्फुसच नाही तर इतर अवयवांवर देखील परिणाम होत आहेत. प्री-कोविड संसर्ग, पोस्ट-कोविड संसर्ग आणि समकालीन गट करून अभ्यास करण्यात आला. BMC जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात असे आढळून आले की कोविड-19 ची सौम्य किंवा गंभीर संसर्ग झालेल्या लोकांना रॅस्पिरेट्रीटॉयडल रोगाचा धोका जास्त असतो. कोविड संसर्गाचा एक वर्षाचा पाठपुरावा केल्यानंतरही पचनसंस्थेशी संबंधित आजारांचा धोका कमी झाला नाही, ज्यामुळे कोविड आणि पचन विकारांच्या दीर्घकालीन परिणामांचा धोका दिसून आला.

## मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने रवाना, राज्यातील पोलिसांच्या सुट्ट्या रद्द; राज्य सरकार अॅक्शनमोडवर..



मुंबई. यश सावंत, मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे अखेर मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. आंतरवाली सराटीमधून निघालेल्या मनोज जरांगे यांच्यासोबत लख्खोचा

### मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकार अॅक्शनमोडवर..

मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी शनिवारी बैठक पार पडली. या बैठकीत आतापर्यंत नोंदी सापडलेल्या मराठ्यांना तातडीने कुणबी नोंदी देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच कुणबी नोंदी शोधण्याचं काम युद्ध पातळीवर करण्याच्या सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीत सरकारने काढलेल्या परिपत्रकाची जिल्हा निहाय अंमलबजावणी व्हावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच ज्या ज्या ठिकाणी नोंदी सापडल्यानंतरही प्रमाणपत्र घ्यायला तांत्रिक अडचणी येत आहेत, अशा ठिकाणी फेर तपासणी केली जावी, असे सांगण्यात आले आहे.

याबाबत पोलीस महासंचालक कार्यालयाकडून पत्र काढण्यात आले आहे. ज्यात २० जानेवारी ते २८ जानेवारीपर्यंत सर्व पोलीस अधिकारी, अमलदार यांच्या साप्ताहिक सुट्टीसह सर्व प्रकारच्या सुट्ट्या (वेद्यकीय रजा वगळून) रद्द करण्यास घटक प्रमुखाना मान्यता देण्यात आली आहे. पोलीस महासंचालक कार्यालयाकडून काढण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, 'मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने जालना ते मुंबई असा संभाव्य पदयात्रा करणार आहेत. त्यामुळे त्यांच्या समर्थनार्थ राज्यात ठिकठिकाणी मोर्चे, आंदोलने करण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

## राष्ट्रवादीची शनिवारची सुनावणी संपली; विधानसभा अध्यक्षांनी नवे वेळापत्रक केले जाहीर

**मुंबई. विशाल कारंडे,** शिवसेनेचा आमदार अपात्रता आणि पक्ष कोणाचा याचा निकाल लागल्यानंतर राण्याला राष्ट्रवादीच्या सुनावण्याची उत्पुस्तता लागली आहे. निकाल देण्यासाठी अवघे १० दिवसच शिल्लक राहिलेले आहेत. राष्ट्रवादीची दोन्ही गटांची शनिवारची सुनावणी संपली. अध्यक्ष राहुल नावेंकर यांनी वेळ वाढविण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत.

यासाठी ते दोन्ही गटाची परवानगी घेणार आहेत, तसा प्रस्ताव ते सर्वोच्च न्यायालयात लावल्यानंतर राण्याला राष्ट्रवादीच्या सुनावण्याची उत्पुस्तता लागली आहे. निकाल देण्यासाठी अवघे १० दिवसच शिल्लक राहिलेले आहेत. राष्ट्रवादीची दोन्ही गटांची शनिवारची सुनावणी संपली. अध्यक्ष राहुल नावेंकर यांनी वेळ वाढविण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत.

राष्ट्रवादीच्या आमदारांच्या अपात्रतेचा निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. अध्यक्ष सुनावणीचे नवीन वेळापत्रक जाहीर करणार आहेत.

## 'रामराज्य' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून दाखवलं' देवेंद्र फडणवीसांची विरोधकांवर खोचक टीका

**मुंबई. नितीन देवळेकर,** अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिराच्या उदघाटन सोहळ्याच्या निमित्तणवरून गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षातील नेते भाजप सरकारवर टीका करत आहेत. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, ठाण्यात रामायण महोत्सवाचं आयोजन देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'रामराज्य म्हणजे सुशासन, पारदर्शकता आणि वसुधैव कुटुंबकम याचा एकत्रित विचारच. कर्तव्य, श्रमप्रतिष्ठा, कर्मभाव, प्रयत्नवाद म्हणजे रामराज्य. रामराज्य म्हणजे की पंतप्रधान मोदींनी जी संकल्पना मांडली आहे ती दहशतवाद मुक्त भारत, गरिबीमुक्त भारत, घराणेशाही मुक्त भारत, आत्मनिर्भर भारत, एक भारत श्रेष्ठ भारत या रामराज्याच्या संकल्पना आहेत असे फडणवीस यांनी म्हटलं आहे.



पंतप्रधान नरेंद्र मोदी दुर्जन शक्ती आहेत, दहशतवाद माजवत आहेत त्यांचा नावनाट करत आहे. आवश्यकता पडल्यास सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईकही केले जाऊत आणि ३७० कलम हटवून दुर्जन शक्ती सांगितलं जातं की भारताचे तुकडे तुम्हाला करू देणार नाही. रामराज्याची संकल्पनेवरच देशाचा कारभार सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हेच करून दाखवलं.

## 'हिंदू मंदिरासाठी...' २२ जानेवारीच्या सुट्टीला विधी विद्यार्थ्यांकडून मुंबई उच्च न्यायालयात आळाखण



**नवी दिल्ली. प्रगती शर्मा,** अयोध्येतील राम मंदिरात २२ जानेवारी रोजी श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी २२ जानेवारी रोजी अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केली. पाटोपाट महाराष्ट्रातील महायुती सरकारनेही २२ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी देण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र या निर्णयाच्या विरोधात विधी शाखेच्या चार विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या विशेष खंडपीठाकडे याचिका दाखल केली आहे. ज्याची सुनावणी रविवारी सकाळी १०.३० वाजता होणार आहे. शिवांगी अग्रवाल, सत्यजित साळवे, वेदांत अग्रवाल आणि खुशी बंगिया या विधीशाखेच्या चार विद्यार्थ्यांनी सार्वजनिक सुट्टीच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. विशेष खंडपीठाच्या न्यायाधीश जीएस कुलकर्णी आणि निला गोखले यांच्या समोर उद्या (२१ जानेवारी) सुनावणी होईल. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि गोव्यापाटोपाट महाराष्ट्रातील महायुती सरकारनेही त्या २२ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा करण्यात आली. मात्र या सुट्टीला आक्षेप घेण्यात आला. धार्मिक कार्यक्रम साजरा करण्यासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर करणे हे घटनेत समाविष्ट असलेल्या धर्मनिरपेक्षतेच्या तत्वांचे उल्लंघन करणारे आहे, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.

## पोलिसांकडून आमची अडवणूक; पत्रकारांची अजित पवारांकडे तक्रार



**मुंबई. अभिजित येरलू,** पिंपरी चिंचवड शहरात कोणातही मोठा नेता आला की पत्रकारांना त्या नेत्यांपर्यंत पोलीस प्रशासनाकडून पोहचू दिले जात नव्हते. त्यामुळे पत्रकारांनी थेट पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार केली. पत्रकारांनी होणाऱ्या तक्रारबाबत अजित पवार यांना कल्पना दिली. त्यानंतर अजित पवार यांनी थेट पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना बोलावत थेट पत्रकारांसमोर त्यांची कानउघडणी केली. पंधरा दिवसांपूर्वीच गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे पत्रकारांनी याबाबत तक्रार केली होती. त्यावेळी फडणवीसांनी पोलिसांना या संदर्भात सूचना दिल्या होत्या. तरीही आज पुन्हा पोलिसांनी अजित पवार यांच्याकडे पत्रकार जात असताना त्यांची अडवणूक करण्यात आली. त्यामुळे अखेर पत्रकारांनी अजित पवार यांच्याकडे पोलिसांनी तक्रार केली. त्यामुळे अजित पवारांनी थेट विनय कुमार चौबे यांना फौलाद घेतले. आज सकाळी अजित पवार हे पिंपरी चिंचवड दौऱ्यावर होते.

## नेरुळमधील प्रार्थनास्थळांमध्ये महापालिकेची स्वच्छता मोहीम



**नवी मुंबई. भावना जैन,** स्वच्छ तीर्थ मोहिमेंतर्गत प्रार्थनास्थळांच्या स्वच्छतातर्गत नेरुळ विभागातील सर्व प्रार्थनास्थळांमध्ये महापालिकेच्या माध्यमातून स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले होते. यावेळी प्रार्थनास्थळे आणि परिसरात अभियान राबविण्यात आले. देशात स्वच्छतेत तिसऱ्या क्रमांकाचे स्थान पटकाविल्यावर आता पहिला क्रमांक

पटविण्याचा नवी मुंबई महानगरपालिकेने निश्चय केला आहे. महापालिका आयुक्त राजेश नावेंकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, अतिरिक्त शहर अभियंता शिरीष आदरवाड यांच्या उपस्थितीत स्वच्छता अधिकारी राजेंद्र इंगळे यांनी स्वच्छ तीर्थ मोहिमेंतर्गत नेरुळमधील प्रार्थनास्थळांच्या स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले होते. नेरुळमधील माता अमृतानंदमयी मठ, बालाजी मंदिर, शनिमंदिर, आयपम मंदिर, दत्त मंदिर, प्रबुद्ध बुद्ध विहार, गुरुद्वारा विभागातील आदी सर्वच प्रार्थनास्थळे आणि परिसरात स्वच्छता केली.

## जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने गोळीबार करून फरार; आरोपींना अंधेरी, सुरतमधून अटक

**नालासोपारा। विशाल पाटील,** विरारमधील आरटीआय कार्यकर्त्यांच्या घरावर गोळीबार करून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन आरोपींना विरारच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी अंधेरी व सुरतमधून अटक करत गुन्हाचा उलगडा केला आहे. मुख्य आरोपीने दोघांना १ लाख रुपयांची सुपारी दिल्याची माहिती विरारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पवार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली आहे. विरारच्या गोपचर पाडा येथील आशियाना अपार्टमेंटमध्ये राहणारा आरटीआय कार्यकर्ता मोबिन शेख (४३) ह्याच्या घरावर सोमवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास घराचा दरवाजा कुणीतरी टोठावला पण त्यांनी दरवाजा उघडला नव्हता. त्याचवेळी हल्लेखोरांनी घराच्या खिडकीतून गोळी झाडली होती. मात्र झाडलेली गोळी खिडकीतून भिंतीला लागल्याने जीवितहानी झाली नव्हती. याप्रकरणी विरार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशान्वये विरार गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अमलदार यांनी

घटनास्थळी भेट देवून चार वेगवेगळी पथके तयार केली. घटनास्थळी मिळालेले प्रत्यक्षदर्शी, सीसीटीव्ही फुटेज तसेच इतर माहितीचे आधारे गुन्हातील आरोपींतांनी गुन्हा करण्यासाठी दुचाकीचा वापर केल्याचे दिसून आले. त्या दुचाकीचा शोध घेत असताना गुन्हातील आरोपींपैकी एक आरोपी मोहित ठाकूर पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला अंधेरी येथून शिताफने ताब्यात घेतले.

## चिरनेर गावात शिरलेल्या दोघा संशयितांना गस्ती पथकाचे दिले पोलिसांच्या ताब्यात; गाडी संतप्त जमावाने पेटवली




**उरण। दिगंबर जाधव,** शुक्रवारी मध्यरात्रीनंतर चिरनेर गावात संशयितारित्या शिरलेल्या दोघा संशयितांना गावकऱ्यांच्या गस्ती पथकांनी पकडून चोप दिल्यानंतर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. दरम्यान त्यांचे अन्य साथीदार संन्यात चारचाकी सोडून पळून गेल्याने संन्यात झालेल्या जमावाने त्यांची चारचाकी जाळून टाकली आहे. उरण परिसरातील ग्रामीण भागातील काही गावांमध्ये चोरट्यांनी घुमाकूळ घातला आहे. पोलिसांनी चोरट्यांना जबरद

## 'शासन आपल्या दारी'चा ८५० दिघावासीयांनी घेतला लाभ



**नवी मुंबई. अनिकेत भंकाळ,** योजना कल्याणकारी, सर्वसामान्यांच्या दारी' हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'शासन आपल्या दारी' उपक्रमाचा नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शुभारंभ आयुक्त राजेश नावेंकर यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी दिघा तलावाजनीच्या पटांगणात नागरिकांच्या उपस्थितीत झाला. शासनाच्या योजनांप्रमाणेच नवी मुंबई महानगरपालिकेच्या लोककल्याणकारी योजनेचेही माहितीप्रद स्टॉल या ठिकाणी लावले असून त्यांना नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. पहिल्याच दिवशी दिघा विभागातील सकाळच्या सत्रात ३०० हून

## राज्यात गारठा राहणार कायम.. मुंबईकरांना अनुभवता येणार गुलाबी थंडी



**मुंबई. प्रतिनिधी,** उत्तर भारतासह राज्यातील पुढील काही दिवस थंडीचा कडाका कायम राहणार आहे. यामुळे मुंबई, ठाणे, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तापमानातही घट होण्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. पुढील काही दिवस तापमानात घट होणार असून राजी आणि सकाळी मुंबईत तापमान कमी राहणार आहे. यामुळे मुंबईकरांना गुलाबी थंडीचा अनुभव घेता येणार आहेत. तसेच पुणे परिसरातील तापमान पुढील काही दिवस आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे. यामुळे पुढील दोन दिवसांत पुण्यात हलके थुके पडण्याची शक्यता वर्तवली जात असून किमान तापमान २० ताखरनंतर २-३ अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संपादकीय  
राकेश शंकर गोरे



पश्चिम आशियातील युद्धाची व्यापनी वाढत असून आता पाकिस्तानही त्यात ओढले गेल्याने जगाचीही चिंता वाढली आहे. या संघर्षाच्या आवतातून आर्थिक प्रश्न विकट होऊ शकतात. हा भडका थांबविण्यासाठी पुढाकार घेऊ शकेल, अशा समर्थ आणि नैतिक अधिकार असलेल्या शक्तीची गरज जगाला सध्या प्रकटाने जाणवत आहे. जे शस्त्रसज्ज आणि बलवान आहेत त्यांच्याकडे नैतिक धोरणाचा अभाव आहे, तर ज्यांच्याकडे नैतिकता शिल्लक आहे, त्यांच्याकडे पुरेशी शक्ती नाही, अशी ही कोंडी आहे. इस्त्राईल-हमास यांच्यातील युद्धाला तोंड फुटले त्याला शंभर दिवस उलटले तरी त्याची धम कायम आहे. महिनाभरापासून लाल समुद्रात हौथी बंडखोरांनी व्यापारी जहाजांवर हल्लासत्राने जहाजवाहतूक विस्कळीत झाली आहे. हौथींच्या उचापती सुरू असतानाच त्यांना बळ देण्याचा इराकाने पाकिस्तान, सीरिया आणि इराकमधील भूभागांवर क्षेपास्त्रे डागली; ड्रेनहल्ल्यांनी विरोधकांना धडा शिकवला. गेल्या सहा-आठ महिन्यांपासून पाकिस्तानस्थित 'जैश अल-अद्ल' या दहशतवादी गटाच्या कारवायांनी इराकाने पाकिस्तानाचा बळी घेतला आहे.

अस्वस्थ इराणचे रण

इराणच्या 'रिव्होल्युशनरी गार्ड'चे जनरल कासीम सुलेमानींना आदरांजली वाहण्याच्या तीन जानेवारी रोजीच्या कार्यक्रमावेळी आत्मघातकी बॉम्बहल्ला झाला. त्यानंतर इराणने पाकिस्तानातील बलुचिस्तानमधील सिसतान, पिंजगुर भागातल्या जैश अल-अद्ल या सुन्नी दहशतवादी संघटनेच्या तळावर हल्ला केला. त्यामुळे चवताळलेल्या पाकिस्तानने इराणमधील राजदूताला परत बोलवले; तसेच इराणच्या मायदेशी गेलेल्या राजदूताला पाकिस्तानात न येण्याचा सल्ला दिला. सध्या पाकिस्तानात काळजीवाहू पंतप्रधान कारभार पाहात असून, निवडणुका तोंडावर आहेत. अशा स्थितीतही पाकिस्तानने प्रत्युत्तरदाखल इराणच्या सारवान शहर आणि परिसरावर क्षेपास्त्रे व ड्रेनहल्ले केले. पाकिस्तानातील फुटिरावादी 'बलुचिस्तान लिबरेशन आर्मी' आणि 'बलुचिस्तान लिबरेशन फोर्स' यांना इराण खतपाणी घालत असल्याने हल्ला केल्याचा पाकिस्तानचा दावा आहे.

एकमेकांच्या भूभागांत शिरून केलेल्या या कारवायेंने इराण-पाकिस्तान संबंध कित्या ताणले जातात आणि यात कोणकोण उडी घेते, हे पाहणे लागेल. पाकिस्तानाधी इराणने सीरियातील इदलीबवर क्षेपास्त्रे डागली; अफगाणिस्तानातून हल्ले चढवण्याचा इस्लामिक स्टेटचा खोरासन गटाला तेथे प्रशिक्षण दिले जात असल्याचा त्याचा दावा आहे. त्याचवेळी इराणने इराकमधील कुर्दिस्तानातील एरबिलवरही हल्ला चढवला. तेथे इस्त्राईली गुप्तचर संस्था मोसादचे प्रशिक्षण केंद्र आणि तळ आहे; तेथेच मोसादची कटकारस्थाने शिजतात, असाही इराणचा आरोप आहे. अनुकार्यक्रमांमुळे आधीच आर्थिक आणि सामाजिक समस्यांना, देशांतर्गत नाराजीला तोंड देण्याचा इराणने ही कारवाई केली असावी. इस्त्राईल-हमास युद्धामुळे हिजबुल्लासह इतर गटांकडून इराणवर सक्रियतेसाठी दबाव वाढत आहे. त्याचा परिपाक म्हणजे इराणचे हल्लासत्र, महिनाभरापूर्वी इस्त्राईलने हमासच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देतानाच सीरिया, लेबनानसह इराणच्या लष्करी अधिकाऱ्यांना लक्ष करून कारवाईचा दणका दिला होता. त्यामुळेच इस्त्राईलच्या कारवाईला रोखण्यासाठी, गाझा पट्टीतील पॅलेस्टिनींना दिलाशासाठी इस्त्राईलविरोधकांनी दबावाचे सत्र अवलंबले आहे.

HEALTH AND SPORTS

'ROHIT CAPABLE OF DOING IT. VIRAT SHOULD...': KRIS SRIKANTH'S CRUCIAL ADVICE FOR 'AGGRESSIVE' KOHLI



**NEW DELHI:** Playing his first T20I match since the 2022 edition of the ICC World Cup in Indore, Virat Kohli accelerated the Indian innings with his quick-fire knock against Afghanistan. Though Kohli failed to bank on his start, the veteran batter showed intent by embracing the new style of T20 batting. Kohli played a breathtaking knock of 16-ball 29 in India's comfortable win over the visitors in the Indore T20I. With India meeting Afghanistan for the third and final T20I, Kohli was hoping for an improved show in the den of his Indian Premier League (IPL) franchise - Royal Challengers Bangalore (RCB). Kohli went after Afghan bowler Faraed Ahmad on the very first ball of the innings and ended up parting ways with his wicket. Kohli recorded his first-ever golden duck in the shortest format. The third T20I was also India's final game before the T20 World Cup in the shortest format. Skipper Rohit Sharma even defended Kohli after the former Indian captain recorded a golden duck in the 3rd T20I against Afghanistan. India skipper Rohit credited Kohli for showing intent on the first ball of his innings. However, former Indian cricketer Krishnamachari Srikkanth has advised Kohli to play his natural game in the shortest format. "Each player has his own game. Everybody should first follow their game. If you tell Yashasvi Jaiswal to take his time and play, it's not right. Players like him and 'Cheeka', you can't tell them to take their time. Rohit Sharma is capable of doing it. Virat Kohli should play his natural game. He likes taking his time. He is not worried about hitting sixes. He is capable of accelerating in the end, hit sixes in the end. We saw the Pakistan game in Melbourne, the way he built it up and won it for us," Srikkanth said on his YouTube show.

'SOME HAVE SAID LEAVE HARDIK AND PICK SHIVAM DUBE...': EX-INDIA OPENER ON ALL-ROUNDER'S DEBATE FOR T20 WORLD CUP



**NEW DELHI:** Former India opener Aakash Chopra said both Shivam Dube and Hardik Pandya should be considered for India's T20 World Cup squad. Hardik, out of action ever since twisting his ankle during an ODI World Cup match against New Zealand last year, is likely to return to cricket as the captain of Mumbai Indians in IPL 2024. And if he stays fit, he surely will be India's first-choice seam-bowling all-rounder in the ICC event in the USA and the West Indies in June. But in Hardik's absence, Dube has put his hand up with notable contributions against Afghanistan. The lanky all-rounder, who made a comeback to the Indian side in the middle of last year, had been warming the benches most of the time, before finally getting regular opportunities in the XI in the three-match T20I series against Afghanistan. And he made full use of it. Dube hit back-to-back half-centuries in Mohali and Indore and also picked up a couple of wickets with the ball. His 124 runs in the three-match series earned him the Player of the Series award. Chopra said Dube's six-hitting prowess reminded him of great India all-rounder Yuvraj Singh. "Shivam Dube's power is talking loudly. I felt he was sent slightly early in the third match. You could have sent either Sanju Samson or Rinku Singh ahead of him because he is not a grafter, he is an attacker. He reminds me of Yuvi (Yuvraj Singh). So you need to keep him slightly down the order," Chopra said on his YouTube channel.

'I CAN'T COMPARE HIM WITH DHONI BECAUSE...': ASHWIN'S 'BONUS' REMARK AS RINKU SINGH ACES T20 WORLD CUP AUDITIONS



**NEW DELHI:** One of the biggest takeaways from India's preparations for the 2024 T20 World Cup thus far has been Rinku Singh, who has made himself undroppable from the final XI, let alone the squad. In a sample size comprising nine innings since November 2023, which includes his performance against Australia, South Africa and Afghanistan, Rinku has established himself as a designated finisher for India in T20 cricket. Although neither India captain Rohit Sharma nor head coach Rahul Dravid confirmed any plans for the eventual T20 World Cup squad, veteran India cricketer Ravichandran Ashwin has put his weight behind Rinku as he compared him with the legendary MS Dhoni. The critical factor that almost makes Rinku's selection a certainty is down to not just his strike rate at the fag end of an innings. The figure still remains as formidable as it was in IPL 2023 for Kolkata Knight Riders. But in three of those nine innings, Rinku has shown that he can also perform the roles of stabilising the innings when the top-order collapses early and tee off at the end to finish things on a high. It was seen in his knock of 46 in Raipur against Australia, an unbeaten 68 in the first T20I against South Africa and during his record 190-run stand alongside Rohit in Bengaluru when India were 22 for four against Afghanistan in the final T20I.

WHAT HAPPENS TO YOUR BODY WHEN YOU CHEW ONE CLOVE EVERY DAY; KNOW BENEFITS FROM NUTRITIONIST



Small dietary additions can make a big difference when it comes to overall health. A piece of clove or laung, the tiny spice with powerful antioxidant and anti-inflammatory properties not only transforms a bland dish to a flavourful one, but also supplies your body with the burst of powerful nutrients that can keep diseases and infections at bay while also working wonders for digestive health. Be it joint pain, a feeling of nausea, bloating or dental health trouble, a small piece of clove can relieve a range of symptoms. Made with dried flowers of clove tree, the amazing spice has many benefits from balancing cholesterol, blood sugar levels, improving bone health to reducing risk of heart disease and cancer. Clove buds have a pungent and strong taste due to aromatic oil eugenol which is extracted with the help of distillation. Benefits of chewing a single clove every day. "Chewing cloves in the morning can enhance production of saliva which helps in digestion. Cloves also help in reducing nausea and acidity. Cloves may protect against aging. They can be used as a cough suppressant," says Rahitha O R, Dietitian, Dept of Clinical Nutrition, Amrita Hospital, Kochi. "When you chew a single clove, you're not only treating your taste buds to a burst of flavour but also harnessing its antimicrobial properties that can work wonders for your oral health," says Kapoor, as she lists various benefits of the ancient spice. •Say goodbye to bad breath and embrace the natural freshness! •Cloves are known for their anti-inflammatory and antioxidant properties, promoting overall wellness. •From aiding digestion to supporting immune function, this tiny spice has a big impact on your health journey •Cloves not only have anti-inflammatory and antioxidant properties but they also help to boost your liver health, helps with digestion, relieve constipation, help to boost immunity and they act as natural pain reliever due to its analgesic properties and its benefits don't stop here. •Cloves are also used as a joint pain reliever and they help with nausea. So, chew 1-2 cloves daily empty stomach and enjoy its health benefits "Dried clove buds are said to have a hepatoprotective effect on the liver. It boosts liver health by promoting new cell growth, liver detox and also has a protective effect due to a range of active compounds like thymol and eugenol," says Arooshi Garg, Nutritionist at GOQi. Spice up your routine and embrace the holistic benefits of cloves - nature's gift to your well-being. Chew on, thrive on, says Kapoor.

PREVENTING PANCREATITIS : WAYS TO TAKE CARE OF YOUR PANCREAS



Our pancreas plays an important function in the body by making enzymes that help digest food and the hormone insulin and glucagon that aids in controlling blood glucose levels. Pancreatitis is the inflammation of the pancreas and this happens when digestive juices or enzymes attack the pancreas. Excessive alcohol intake, gallbladder stones, cholesterol, cigarette smoking can raise risk of the disease. Severe belly pain, nausea, vomiting, lowered blood pressure, fluid build-up in the belly are some of the symptoms of pancreatitis. Pancreas is an important digestive organ, which, for most part is an organ of least awareness among the common people. Any inflammation of the pancreas is a common condition. It can be a milder form which only needs few medications and lifestyle changes and can be treated on an outpatient basis. However, there is a severe form which can be lethal and sometimes life threatening too. Dr. Vijay Kumar C Bada, Sr. Consultant Surgical Gastroenterology, HPB, Bariatric & Robotic Sciences, Clinical Director, Yashoda Hospitals Hyderabad suggests ways to deal with the disease. How to avoid pancreatitis Dr Bada shares five ways of preventing pancreatitis: 1. Less alcohol intake Intake of alcohol in any form, frequency and quantity affects the pancreas in a major way. Alcohol is the most common cause of pancreatitis, both acute and severe. Cessation of alcohol intake will definitely keep the pancreas, safe and healthy.

SUPERFOOD DARK CHOCOLATE : KNOW THESE 5 BENEFITS OF THIS UNSWEETENED CHOCOLATE

Dark chocolate is a type of chocolate that contains a higher percentage of cocoa solids and a lower percentage of milk solids and sugar than regular chocolate. It is made from the unadulterated seeds of the Theobroma cacao tree. Unsweetened dark chocolate, with at least 70% cocoa solids, is often referred to as "baking chocolate" because of its bitter taste. However, it is also becoming increasingly popular as a health food, as it is packed with nutrients and antioxidants. Here, we delve into the intricacies of this superfood and uncover five compelling reasons to savour the richness of unsweetened dark chocolate. Antioxidants in abundance: Unsweetened dark chocolate is packed with antioxidants, boasting an impressive lineup of flavonoids and polyphenols. These powerful compounds play a pivotal role in neutralising harmful free radicals, safeguarding our cells from oxidative stress. Regular consumption may, in turn, contribute to a decreased risk of chronic diseases.



present in dark chocolate exhibit a profound impact on cardiovascular health. By promoting improved blood flow and reducing blood pressure, dark chocolate subtly emerges as an ally for a healthy heart. Incorporating moderate amounts into your routine can potentially fortify your cardiovascular health. Improves brain function: Dark chocolate, with its subtle blend of caffeine and other stimulants, extends its benefits to cognitive function. Moderate and consistent consumption may contribute to improved focus, heightened concentration, and even enhanced memory. Dark chocolate becomes not just a guilty pleasure but a cognitive ally. Lifts your mood up: The serotonin precursors found in dark chocolate offer a unique avenue for mood enhancement. Beyond the biochemical influence, the sheer joy derived from savouring a piece of dark chocolate triggers the release of endorphins, acting as natural mood elevators. It's not just a treat, it's a mood-boosting experience.

Highly nutritious: Beyond its sensory allure, dark chocolate stands as a nutrient-rich delight. Laden with essential minerals such as iron, magnesium, and copper, it transforms into more than a confection. With each bite, you're providing your body with crucial elements vital for various physiological functions, making it a gratifying and nourishing experience. May reduce heart disease risk: The flavonoids

काळे मिरे आणि बदाम सोबत खाल्याने शरीराला मोठे फायदे

आहार काळे मिरे आणि बदामांचे सेवन नेहमीच लोक वेगवेगळ्या पदार्थांमध्ये करत असतात. पण काळे मिरे वेगळ्या पदार्थांत टाकले जातात तर बदाम वेगळ्या पदार्थात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, बदाम आणि काळे मिरे एकत्र खाल्ले तर शरीराला मोठे फायदे मिळतात.



रोज याच सेवन केलं तर हे पोटासाठी फायदेशीर ठरतं. तऱाक **मॅडुसाठीही फायदेशीर** हे तर सर्वांनाच माहीत आहे की, बदामला ब्रेन फूड म्हटलं जातं. कारण याने मॅडु फीट राहते आणि आपल्या क्रिया सद्दी-खोकल्याची समस्या असेल तेव्हा बदाम आणि काळे मिऱ्यांचे सेवन करणं फायदेशीर ठरतं. याने शरीरातून तयार होणारा कफही कंट्रोल केला जाऊ शकतो.

'सहकुटुंब सहपरिवार' फेम अभिनेत्री कुटुंबाच्या आठवणीत व्याकुळ



संपल्यानंतर साक्षी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. दरम्यान आता सोशल मीडियावरील तिची पोस्ट चर्चेत आली आहे. साक्षी गांधी हिने कुटुंबासोबतचा फोटो शेअर करत लिहिले की, मुलं मोठी झाली की करिअर करण्यासाठी बाहेर पडतात .. आपल्या फॅमिलीपासून दूर राहतात .. महिनोमहिने भेट नाही, पाहणं नाही .. फक्त काय ते कॉलवर आवाज ऐकणं. ७ वर्षे झाली चिपळूण सोडून मुंबईत आले.. घरच्यांपासून दूर.. खूप मोठे व्हायचं असतं, पैसे कमवायचं असतात, समज्या इच्छा पूर्ण करावयाच्या असतात का ??? तर आठवण्यात सेटलं व्हायचं.. निवांत व्हायचं आहे.. पण खर्च आपण होते का कधी पूर्णपणे सेटलं...??????

शशांकने नवीन कारचे फोटो शेअर करत म्हणाला, 'गेल्या 14 वर्षात माझ्या..'



खरेदी करत समाजाप्रती आपलं कर्तव्य पार पाडलं आहे. त्याने कॅप्शन देत लिहिले, 'नवीन technology नी मला कायमच भुरळ घालती आहे. Electric vehicle असा काही प्रकार असतो हे ज्या ज्यापासून मला कळू लागलं आहे तेव्हा पासून, आपण एकदा एक एष घ्यायची हे स्वप्न होतं. मागच्या १४ वर्षात माझ्या ३ गाड्या झाल्या. पहिली मारुती सुझुकी एफ्टीएम, दुसरी सेल्टोस, आणि आता टाटा नेक्सॉन. मागच्या वर्षी जेव्हा ओला इलेक्ट्रिक घेतली. तेव्हाच ठरवलं होतं की योग्य वेळ आली की पेट्रोल कारवरून मी EV car वर सुद्धा शिफ्ट होईन! आणि वर्षभरातच EV car दारात आली देखील.' शशांकच्या या पोस्टवर सगळेच त्याला शुभेच्छा देत आहेत. तो मालिका असे किंवा सिनेमा सगळ्याच ठिकाणी उत्तम भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन करतो. त्याची 'होणार सून मी' या घरची' ही मालिका अजूनही प्रेक्षक आवडीने पाहतात. शशांक आगामी काही मराठी आणि हिंदी सिनेमांमध्येही दिसणार आहे. शिवाय दो हॅसल मेहतांच्या 'स्कॅम 2' सीरिजमध्येही दिसला.

'आई कुटे काय करते' फेम अश्विनीचं गृहस्वप्न साकार, म्हाडाच्या घराची मिळाली चावी



काम करते आहे. यात तिने अनाघाती भूमिका साकारली आहे. या मालिकेनंतर अश्विनीच्या फॅन फॉलोव्हिंगमध्ये मोठी वाढ झाली आहे. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. दरम्यान आता तिने सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांना खुशखबर दिली आहे. अश्विनीचं मुंबईत घर घेण्याचं स्वप्न साकार झालं आहे. अश्विनीचं तिला म्हाडाच्या घराची चावी मिळाली आहे. अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने इंस्टाग्रामवर तिचे फोटो शेअर करत चाहत्यांना खुशखबर दिली आहे. तिने लिहिले की, प्रचंड स्वप्न पहा आणि ती पूर्ण करण्यासाठी मेहनत करा. मग काय..... स्वप्न या फोटोहोताचं. आज एक स्वप्न पूर्ण झालं. अश्विनीच्या या फोटोवर चाहते लादकस आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.



## भारतीय द्वीपकल्पावर पिल्लाला जन्म देणाऱ्या सापसुरळीच्या नव्या कुळचा शोध, तेजस टाकरे अन् सहकाऱ्यांचं संशोधन

■मुंबई। प्रतिनिधी,  
'टाकरे वाईल्ड लाईफ फाउंडेशन'च्या संशोधकांना पिल्लाला जन्म देणाऱ्या सापसुरळीच्या नव्या कुळचा आणि पाच नव्या प्रजातीचा शोध लावण्यात यश आलेले आहे. पिल्लाला जन्म देणाऱ्या सापसुरळीची ही भारतीय द्वीपकल्पामधील पहिलीच नोंद आहे. या संशोधनामध्ये टाकरे वाईल्ड लाईफ फाउंडेशनचे संशोधक ईशान अग्रवाल, तेजस टाकरे आणि अश्वयंखांडेकर यांचा सहभाग आहे. जर्मनीमधून प्रकाशित होणाऱ्या 'व्हॉट्सअप झूलोजी' या अंतरराष्ट्रीय वैज्ञानिक नियतकालिकातून या संशोधनावर शिकामोतवंड झाले आहे. नव्याने शोधलेल्या कुळाला 'द्रविडोसेप्स' असे नाव देण्यात आले आहे. 'द्रविड' या संस्कृत आणि 'सेप्स' या ग्रीक शब्दांवरून हे नामकरण केले आहे. दक्षिण भारतातील आडव्हेत्रासाठी 'द्रविड' आणि सापसुरळीचे ठेवणीसाठी 'सेप्स' यांचा जोडणीतून कुळचे नाव योजिले आहे. अंड्याएवजी पिल्लाला जन्म देणे, डोळ्यांवरील खालच्या पापणीचे पारदर्शक असणे आणि जनुकीय संरचना



वेगळेपणावरून द्रविडोसेप्स हे कुळ सबडोलेसेप्स या कुळपासून वेगळे केले आहे. नव्याने शोधलेल्या पाचही प्रजाती या तामिळनाडू राज्यातील आहेत. द्रविडोसेप्स जिजीएन्सीस, द्रविडोसेप्स जवाधुएन्सीस, द्रविडोसेप्स कलक्कडएन्सीस, द्रविडोसेप्स श्रीविल्लीपुथुरेन्सीस आणि द्रविडोसेप्स तामिळनाडूएन्सीस या पाचही प्रजातीचे नामकरण त्यांच्या आडव्हेत्रावरून करण्यात आलेले आहे. रायोपा गोवाएन्सीस, सबडोलेसेप्स पृथ्वी आणि सबडोलेसेप्स निलगिरीएन्सीस या तीन प्रजातीचे वर्गीकरणतातील स्थान बदलून नव्याने शोधलेल्या कुळमध्ये निश्चित करण्यात आलेले आहे.

आणि सापसुरळीचे ठेवणीसाठी 'सेप्स' यांचा जोडणीतून कुळचे नाव योजिले आहे. अंड्याएवजी पिल्लाला जन्म देणे, डोळ्यांवरील खालच्या पापणीचे पारदर्शक असणे आणि जनुकीय संरचना

## महाराष्ट्रात औषध निरीक्षक पदासाठीची अट शिथिल



■मुंबई। प्रतिनिधी,  
राज्यातील औषधांची तपासणी करण्यासाठी आवश्यक असलेल्या औषध निरीक्षकांसाठी औषध उत्पादनातील चार वर्षे कामाच्या अनुभवाची अट राज्य सरकारने रद्द केली आहे. त्यामुळे आता बी.फार्मा ही पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना औषध निरीक्षक होण्याचा मार्ग मोकळ्या झाला आहे. तसेच अगुया औषध निरीक्षकांमुळे औषध

तपासणीत येणाऱ्या अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे. राज्यातील नागरिकांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण औषध मिळवित यासाठी राज्यातील औषधांच्या दुकानांमध्ये विक्री होणाऱ्या औषधांचा दर्जा, गुणवत्ता तपासणे, औषध विक्रेत्यांची तपासणी करणे यासाठी औषध निरीक्षकांची अन्न व औषध प्रशासनाने नियुक्ती केली आहे. औषध निरीक्षकांच्या पदासाठी

औषध निर्मात्या कंपन्यांमध्ये औषध उत्पादनाचा चार वर्षे अनुभव असावा, अशी अट बंधनकारक आहे. मात्र बी.फार्मा अन्वयासक्रम पूर्ण करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना चार वर्षांचा कामाचा अनुभव नसल्याने त्यांना औषध निरीक्षक पदासाठी अर्ज करता येत नाही. त्यामुळे अनेक तरुण नोकरीपासून वंचित राहत होते. या अटीमुळे अन्न व औषध प्रशासनाला औषध निरीक्षक मिळणे अवघड झाले होते. त्यामुळे राज्यातील औषधांची गुणवत्ता तपासणे व औषध विक्रेत्यांच्या मालाची तपासणी करण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे ही अट रद्द करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. तेलंगणा, आंध्र प्रदेश यांसारख्या राज्यांमध्ये ही अट रद्द करण्यात आली आहे. राज्यातील बी.फार्मा

करणाऱ्या विद्यार्थ्यांनी यासाठी राज्य सरकारला अनेक निवेदने दिली होती. याची दखल घेऊन राज्य सरकारने औषध निरीक्षकांच्या पदाच्या भरती नियमातील औषध उत्पादन निर्मितीचा चार वर्षे अनुभवची अट शिथिल करून त्यासंदर्भातील राजपत्र जारी केले आहे. २०१२ मध्ये ३५ बोगस औषध निरीक्षकांवर कारवाई राज्यामध्ये २०१२ मध्ये अन्न व औषध प्रशासनामध्ये ३० ते ३५ बोगस औषध निरीक्षक असल्याचे उघडकीस आले होते. या औषध निरीक्षकांनी सेवेत रूजू होण्यासाठी औषध उत्पादनाचा चार वर्षांचा अनुभव असल्याचे वनावट प्रमाणपत्र सादर केले होते. त्यामुळे भरती नियमामध्ये सुधारणा करण्याच्या मागणीने अधिकच जोर धरला होता.

## सिंहगड रस्ता भागात मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, सामाजिक सुरक्षा विभागाचा छापा



■पुणे। प्रतिनिधी,  
सिंहगड रस्त्यावरील नव्हे भागात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला. या कारवाईत चार तरुणींना ताब्यात घेण्यात आले. मसाज सेंटरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मसाज सेंटरचालक नितीन गिरमल कांबळे (वय २९, वेताळबा चौक, नव्हे) याचाविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सामाजिक सुरक्षा विभागातील पोलीस हवालदार मनीषापुकाळे यांनी सिंहगड रस्ता

पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नव्हे येथील रॉयल १९ थाई मसाज सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला मिळाली होती. पोलीसांच्या पथकाने बनावट ग्राहकाच्या माध्यमातून खातरजमा केली. त्यानंतर पोलीसांच्या पथकाने तेथे छापा टाकून चार तरुणींना ताब्यात घेतले. मसाज सेंटरचालक कांबळे तरुणींना पैशाचे आभिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली.

ताब्यात घेण्यात आलेल्या चार तरुणींची रवानगी निरीक्षण गृहात करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, सहायक निरीक्षक राजेश माळगावे, अनिकेत पोटे आणि पथकाने ही कारवाई केली.

## पोलीस बंदोबस्तात संसरीत मुलीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार

■नाशिक। प्रतिनिधी,  
देवळी कॅम्प परिसरात दोन गटात झालेल्या वादात पोलीसांच्या ताब्यात असलेल्या संशिताच्या मुलीचा शनिवारी रुग्णालयात मृत्यू झाला. नातेवाईकांनी मृतदेह थेट पोलीस आयुक्तालयाच्या आवारात आणल्याने खळबळ उडाली. पोलीसांनी हे प्रकरण संयमाने हाताळल्याने मृतदेहावर गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. देवळी कॅम्प परिसरातील संसरी गावात सागर गोडसे व हर्षद त्रिभुवन आणि त्याच्या नातेवाईकांमध्ये काही कारणावरून वाद झाले होते. या वादाचे पर्यायसान



मारहाणीत झाले. या प्रकरणी देवळी कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हर्षद व त्याच्या दोन नातेवाईकांना पोलीसांनी

ताब्यात घेतले आहे. सागरच्या दोन वर्षांच्या मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असताना तिचा शनिवारी मृत्यू झाला. नातेवाईकांनी तिचा मृतदेह थेट पोलीस आयुक्तालयात आणत आम्हाला गावबंदी असल्याने बालिकेवर अंत्यसंस्कार करा या प्रश्नावरून पोलीस ठाण्याशी संपर्क करत माहिती घेतली. बंदोबस्तात त्या बालिकेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. याविषयी पोलीस सहअयुक्त मोनिका राऊत यांनी, नातेवाईकांच्या आरोपात तथ्य नसल्याचे मांडले. ज्या काही अडचणी होत्या.



■नागपूर। प्रतिनिधी,  
पतंग पकडण्याच्या नादात कालव्यात वाहून गेलेल्या आठ वर्षीय मुलाचा मृतदेह आढळला. अग्निशमन दल आणि कोराडी पोलीसांनी दोन दिवस सलग मृतदेहाचा शोध घेतला. अखेर जगदीश खरे यांच्या मदतीने मृतदेह शोधण्यात यश

## वाहून गेलेल्या मुलाचा अखेर मृतदेहच गवसला...

आले. दयाशंकर अवधेश प्रजापती (८, कोराडी) असे मृत मुलाचे नाव आहे. अवधेश प्रजापती हे मोलमजुरी करतात. त्यांना दयाशंकर (८) आणि केलास (१२) अशी दोन मुले आहेत. बुधवारी दुपारी ते पतंग उडवण्याला घराबाहेर पडले. दोघेही महादुलाजवळील मैदानावर गेले. त्यांची पतंग कुणीतरी कापली. त्यामुळे ते कालव्याच्या शेजारी बसले होते. काही वेळात एक कापलेली पतंग खाली येत होती. ती पतंग पकडण्यासाठी दया आणि केलास हे दोघेही पळवता लागले. मात्र, पतंगाच्या नादात दोघेही कालव्याच्या पाण्यात

पडले. काही नागरिकांना ते पाण्यात गटांगळ्या खाताना दिसले. नागरिकांनी मदतीस धाव घेईपर्यंत दयाशंकर वाहून गेला. नागरिकांनी कैलासला वाचवले. माहिती मिळताच कोराडी पोलीसांचे पथक पोहचले. एसीपी संतोष खांडेकर यांच्या नेतृत्वातील पथक वाहून गेलेल्या मुलाचा शोध घेत होते. गेल्या दोन दिवसांपासून मृतदेह सापडत नव्हता. शेवटी जगदीश खरे यांना शुक्रवारी सायंकाळी बोलाविण्यात आले. त्यांनी चार तास परिश्रम घेतले. अखेर कोराडी मंदिराच्या व्हीआयपी प्रवेशद्वाराजवळ मृतदेह गवसला.

## अभ्यास बुडाला तर रामलल्लाही खुश होणार नाही, सावित्रीच्या लेकींनी नाकारली प्राणप्रतिष्ठेची सुट्टी

■मुंबई। प्रतिनिधी,  
आम्हाला अयोध्येतील मंदिरात होणाऱ्या प्रभू श्रीराम यांच्या प्राण प्रतिष्ठेनिमित्त सुट्टी नको. आमचा अभ्यास बुडाला, तर राम लल्ला सुद्धा खुश होणार नाही, असं म्हणत विद्यार्थिनींनी २२ जानेवारीची सुट्टी नाकारली. प्रख्यात नृत्यांगना आणि 'स्मितालय'च्या अध्यक्षा झेलम परांजपे यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत आपल्या शाळेतील विद्यार्थिनींचा स्तुत्य निर्णय समोर आणला आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिराचे उद्घाटन आणि रामलल्लाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठेकडे अवघ्या देशभरातील रामभक्तांचे डोळे लागले आहेत. येत्या सोमवारी अर्थात २२ जानेवारी रोजी हा सोहळा पार पडणार आहे. हा क्षण याचि देही याचि डोळ



अनुभवण्यासाठी काही जणांनी अयोध्येकडे कूचही केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील जनतेला दिवाळी साजरी करण्याचं आवाहन केलेलं आहे. यापार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारकडून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. परंतु झेलम परांजपे अध्यक्ष असलेल्या शाळेतील विद्यार्थिनींनी ही सुट्टी नाकारली आहे. त्याबद्दल खुद झेलम परांजपेंनी फेसबुक पोस्ट

लिहून त्यांचा संकल्प व्यक्त केला आहे. 'आम्ही सावित्रीच्या लेकी आणि आमचे बांधव जैतिवांची लेकरं....सरकारी ऋक्षशेवटच्या क्षणी येवो की खूप आधी येवो, आम्हाला राम प्राण प्रतिष्ठेची सुट्टी नको. राम लल्ला सुद्धा खुश नाही होणार आमचा अभ्यास बुडाला तर... आमच्या अध्यक्षा झेलम ताईंनी निर्णय घेतला आहे की शाळ चालू राहणार....' असं त्यांनी लिहिलं

आहे. या पोस्टवर अनेकांनी लाईक आणि कमेंट करून पाठिंबा दर्शवला आहे. ही पोस्ट अनेकांनी शेअर केली असून सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. याआधीच केंद्र सरकारने देशभरात अर्धा दिवस सुट्टी जाहीर केली आहे. केंद्र सरकारने याबद्दलचा आदेश जारी केला होता. केंद्र सरकारने जारी केलेल्या आदेशात अर्धा दिवस सुट्टीचा उल्लेख आहे. कर्मचाऱ्यांच्या भावना आणि त्यांचा आग्रह लक्षात घेता केंद्र सरकारने अर्धा दिवस सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेतला. राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा होत असताना, २२ जानेवारी रोजी देशभरातील सर्व केंद्रीय कार्यालये, केंद्रीय संस्था आणि केंद्रीय औद्योगिक संस्था, कार्यालयांमध्ये दुपारी अडीच वाजेपर्यंत अर्धा दिवस सुट्टी असेल.

## स्वारगेट ते कात्रज मेट्रोला मंजुरी; लवकरच काम सुरू होणार



■पुणे। प्रतिनिधी,  
पुणे मेट्रोच्या स्वारगेट ते कात्रज या मार्गाला सार्वजनिक गुंतवणूक मंडळाने तत्त्वतः मंजुरी दिली आहे. हा प्रस्ताव आता केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत शिक्का मोर्तव झाल्यानंतर या मेट्रो मार्गाचं काम सुरू होणार आहे. या मार्गाच्या कामाला लवकरच मंजुरी मिळेल, अशी माहिती महामेट्रोतील सूत्रांनी दिली.

आता हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी केंद्रीय मंत्रिमंडळासमोर मांडला जाणार आहे. अंतिम मंजुरीनंतर या मार्गाचं काम सुरू होईल, असे महामेट्रोतील सूत्रांनी सांगितले. महामेट्रोने या मार्गासाठी रचना सल्लागार नेमण्यासाठी निविदा डिसेंबर महिन्यात काढली. त्यात मार्गाची उभारणी, चोगद्यातील पर्यावरण नियंत्रण यंत्रणा, इमारतीची व्यवस्थापन यंत्रणा आणि स्थानकांची रचना यांची जबाबदारी रचना सल्लागाराकडे असणार आहे. ही निविदा मेट्रो मार्गाला मंजुरी मिळण्याआधीच काढण्यात आली असल्याने मंजुरी मिळल्यानंतर तातडीने या मार्गाचं काम सुरू करता येणार आहे. मंजुरीनंतर रचना सल्लागार नेमण्याच्या प्रक्रियेचा वेळ यामुळे वाचणार आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

■पुणे। प्रतिनिधी,  
पुण्यातील लष्कर भागातील प्रसिद्ध कयानी बेकरीच्या नावाने बनावट संकेतस्थळ उघडवून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत कयानी बेकरीचे मालक रुस्तम कयानी यांनी पोलीसांकडे तक्रार अर्ज दिला आहे. कयानी बेकरीच्या नावाने सायबर चोरट्यांनी बनावट संकेतस्थळ उघडवले. ग्राहकांनी या संकेतस्थळावर ऑर्डर नोंदविल्या होत्या. ऑनलाईन पद्धतीने ग्राहकांनी या संकेतस्थळावर ऑर्डर दिल्या होत्या. दरम्यान, संकेतस्थळावरील कयानी बेकरीचा मोबाइल क्रमांक सायबर चोरट्यांचा आढळून आले. चोरट्यांनी या क्रमांकाद्वारे ग्राहकांकडून पैसे उकळले आहेत. चोरट्यांनी आतापर्यंत ग्राहकांची हजारी रुपये उकळले असल्याचे रुस्तम कयानी यांनी पोलीसांकडे दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे. कयानी यांनी लष्कर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र मोरे चौकशी करत आहेत.

## नियम काय फक्त सर्वसामान्यांसाठीच आहेत काय? नियम तोडणाऱ्या टोइंग व्हॅन चालकाला वकिलाचा दणका, भरावा लागला दंड

■मुंबई। प्रतिनिधी,  
बंदरकारपणे वाहन चालवणे, 'वन वे'मध्ये शिरणे, हॅलमेट किंवा सीट बेल्ट नसणे आदी नियमांच्या उल्लंघनासाठी वाहतूक पोलीसांकडून वाहनचालकांना दंड आकारला जाणे हे आपल्यासाठी नवीन नाही. परंतु, पोलीसांच्या टोइंग

व्हॅनच्या चालकाने सीट बेल्ट न लावल्याने त्याच्यावर दंडात्मक कारवाई होण्याचा प्रसंग तसा विरळच! ही अपवादामक घडामोड घडलीय यांच्या कलानगरामधील म्हाडा कार्यालयासमोर... ..तर झाले असे, न्यायालयीन कामासाठी वेगवेगळ्या ठिकाणी फिरणारे अॅड.

सचिन आडकर बुधवारी म्हाडा कार्यालयातील कायदा विभागात गेले होते. आपले काम आटोपून बाहेर आल्यानंतर त्यांना पोलीसांची टोइंग व्हॅन दिसली. तिच्या पुढील भागात चालकासह वाहतूक पोलीस बसले होते. अर्थात, या चालकाने सीट बेल्ट लावला नव्हता. अॅड.

आडकर यांनी संबंधित पोलीसाला याबाबत विचारणा केली असता, 'बाव्हेर उतरावे लागते म्हणून बेल्ट लावला जात नाही', असे थारुसामार उत्तर त्याने दिले. मात्र, काहीही असले तरी हा नियमभंग असल्याने समजताच, व्हॅनमधील पोलीस कर्मचारी बाहेर आला व त्याने

पोलीसाला केली. अनन्या, विनासीट बेल्टचे छायाचित्र पोलीस आयुक्त कार्यालयाला 'एक्स' करण्याचा इशाराही त्यांनी दिला. त्यावर अॅड. आडकर यांचा परिचय विचारण्यात आला. ते पेशाने वकील असल्याचे समजताच, व्हॅनमधील पोलीस कर्मचारी बाहेर आला व त्याने

करण्यास बांधील आहोत, याचा संबंधित यंत्रणेतील कर्मचाऱ्यांना अनेकदा विसर पडतो व याचीच आठवण करून देण्याचा मी दक्ष नागरिक म्हणून केला, असे अॅड. आडकर यांनी सांगितले.

## सैन्यदलातील नोकरीचे आमिष दाखवून तरुणांची फसवणूक; मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल



■मुंबई। प्रतिनिधी,  
कुठल्याही प्रकारची परीक्षा न देता सैन्य दल आणि पोलीस दलात नोकरीला लावण्याच्या आमिष दाखवून अनेक तरुणांची २० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली असून याप्रकरणी तरुणांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे मुलुंड पोलीसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पनवेल परिसरात

वास्तव्यास असलेल्या साईश डिंगणकर (२५) याला सैन्यात दलात नोकरी करण्याची इच्छा होती. ही बाब त्याने एका मित्राला सांगितली. मित्राने याबाबत चंद्र सेनापती या इसमासोबत त्याची ओळख करून दिली. सेनापतीने आपली सैन्य दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चांगली ओळख असल्याने कुठलीही परीक्षा न देता, सैन्य दलात नोकरी मिळवून देण्याचे आमिष साईशला दाखविले. त्यासाठी काही खर्च करावा लागेल असेही त्याने साईशला सांगितले. त्यानुसार २०२१ मध्ये साईशने आरोपीला १ लाख रुपये

दिले. ही बाब त्याने अन्य मित्रांनाही सांगितली. त्यांनीही सेनापतीची भेट घेऊन त्याला २ ते ३ लाख रुपये दिले. याचदरम्यान टाळेबंदी लागू झाली. टाळेबंदी संपल्यानंतर सर्वांच्या घरी नोकरीचे पत्र येईल. अशी माहिती आरोपींनी तरुणांना दिली. टाळेबंदी संपल्यानंतर अनेक महिने उलटल्यानंतरही या तरुणांना कुठल्याही प्रकारचे पत्र आले नाही. याबाबत तरुणांनी सेनापतीबरोबर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. आपली फसवणूक झाल्याचे या तरुणांच्या लक्षात येताच त्यांनी याबाबत मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार केली.

■मुंबई। प्रतिनिधी,  
महसूल गुप्तवार्ता संचलनालयाने (डीआरआय) अमली पदार्थ तस्करी असल्याच्या संशयावरून ताब्यात घेतलेल्या परदेशी नागरिकांच्या पोटातून कोकेन भरलेल्या ५७ कॅम्पूल बाहेर काढण्यात आल्या आहेत. या कोकेनची किंमत सहा कोटी रुपये आहे. आरोपी व्हेनेझुएला नागरिक आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून त्याला १६

जानेवारीला ताब्यात घेण्यात आले होते. त्याच्या पोटात कोकेन असल्याचा संशय अधिकाऱ्यांना होता. त्यामुळे त्याची वैद्यकीय चाचणी करण्यासाठी न्यायालयाकडे परवानगी मागण्यात आली होती. त्यानुसार जे.जे. रुग्णालयात त्याचा एक्सरे व सोनोग्राफी करण्यात आली. त्यावेळी त्याच्या पोटात संशयीत कॅम्पूल असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर डॉक्टरांनी त्याच्या पोटातून या ५७ कॅम्पूल काढल्या. त्यात कोकेन असल्याचे निष्पन्न झाले. जप्त करण्यात आलेल्या कोकेनचे वजन ६२८ ग्रॅम असून त्याची किंमत सुमारे सहा कोटी २८ लाख रुपये आहे.

## मुक्त विद्यापीठाकडून राबविले जाणारे स्कूल कनेक्ट अभियान काय आहे ?



■नाशिक। प्रतिनिधी,  
राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे होणारे शैक्षणिक बदल आणि त्याच्या सकारात्मक परिणामांबाबत माहिती होण्यासाठी स्कूल कनेक्ट हे संपर्क अभियान यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडून संपूर्ण राज्यात राबवण्यात येणार आहे. राज्यातील ३६ जिल्हात मुक्त विद्यापीठ स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय या शाळांशी संलग्नित कनिष्ठ महाविद्यालयांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहे. अभियानाच्या नियोजनाच्या अनुषंगाने विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वय समिती

उपक्रमाची अंमलबजावणी, कार्यक्रमांनंतरचा अर्थिभाषा संकलन व अर्थिवाला सादरीकरण या विषयांवर चर्चा करण्यात आली. राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० मधील विद्यार्थीकेंद्री बदलांविषयी आणि त्यांच्या हितकारक परिणामांविषयी विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन करणे. विद्यापीठांनी तयार केलेल्या अनुभवाधिष्ठित, बहुविद्याशाखीय लवचिक अन्वयासक्त माविषयी साविस्तर माहिती देणे. मूल्यमापनातील श्रेयांक पद्धती आणि त्यामुळे आलेली लवचिकता समजावून सांगणे.